CIN: L70109MH2007PLC174206

Regd. Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91 - 22 - 65526677 | Email: spsl.investors@gmail.com | Website:www.spsl.com

Ref: SEC/SPSL/BSE/2024-25

Date: 29th October, 2024

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street, Mumbai - 400 001

Script Code: 533110

Sub: Newspaper publication for Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half year ended September, 30, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper advertisements for the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half year ended September 30, 2024, published today in in Financial Express and Mumbai Lakshadeep.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For SHREE PRECOATED STEELS LIMITED

KRISHNA AGRAWAL
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
A70277

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT UNDER REGULATION 18(7) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS") CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

LUDLOW JUTE & SPECIALITIES LIMITED CIN: L65993WB1979PLC032394

Registered Office: Kankaria Estate, 6 Little Russell Street, 5th Floor, Kolkata - 700071 Tel. No.: (033) 2283 9081; Fax No.: (033) 2283 9078 Email: info@ludlowjute.com; Website: www.ludlowjute.com

This Advertisement is being issued by M/s SKP Securities Limited ("Manager to the Offer"), on behalf of M/s Panchjanya Distributors Private Limited (hereinafter referred to as the "Acquirer") pursuant to Regulation 18(7) of the SEBI (SAST) Regulations in respect of Open Offer ("Offer") for the acquisition of 28,01,012 (Twenty Eight Lakhs One Thousand Twelve) fully paid-up equity shares of Rs. 10/- each, representing 26.00% of the total paid up equity and voting share capital of Ludlow Jute & Specialities Limited (hereinafter referred to as the "Target Company" or "LJSL"). This advertisement is to be read in conjunction with the Public Announcement ("PA") dated August 16, 2024 Detailed Public Statement ("DPS") dated August 23, 2024 in connection to the offer as published in The Financial Express (English Daily) all editions, Jansatta (Hindi Daily) all editions, Mumbai Lakshadweep (Marathi Daily) Mumbai edition and Arthik Lipi (Bengali Daily) Kolkata edition on August 23, 2024 and Letter of Offer ("LOF") dated October 23, 2024, which is available on the websites of Securities and Exchange Board of India (SEBI) i.e., www.sebi.gov.in, BSE Ltd. (BSE) i.e., www.bseindia.com and Manager to the Offer i.e. www.skpsecurities.com

The Shareholders of the Target Company are requested to kindly take note of the following:

 The Offer Price is Rs. 110/- (Rupees One Hundred and Ten Only) per equity share payable in cash ("Offer Price"). There has been no revision in the Offer Price from the price mentioned in Letter of Offer.

The Committee of Independent Directors ("IDC") of the Target Company has recommended that the Offer is in line with the SEBI (SAST) Regulations and the same is fair and reasonable. Further, IDC is of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed in SEBI (SAST) Regulations. The recommendations were unanimously approved by the Members of the IDC on October 24, 2024 and was published in The Financial Express (English Daily) all editions, Jansatta (Hindi Daily) all editions, Mumbai Lakshadweep (Marathi Daily) Mumbai edition and Arthik Lipi (Bengali Daily) Kolkata edition on October 25, 2024.

The Open Offer is a mandatory offer being made under Regulation 3(1 and 4 and other applicable Regulations of the SEBI (SAST) Regulations

to the Public Shareholders of the Target Company. There has been no competitive bid to this Open Offer

The LOF dated October 23, 2024 was dispatched through electronic mode and physical mode on October 23, 2024 to all the eligible shareholders of the Target Company holding equity shares as on the Identified Date i.e., October 16, 2024. It is clarified that all the Public Shareholders (even if they acquire equity shares and become shareholders of the Target Company after the Identified Date) are eligible to participate in the Open Offer during the Tendering Period.

Please note that a copy of the LOF along with the Form of Acceptancecum-Acknowledgement and SH 4 is available on the website of SEBI, the BSE and on the website of Manager to the Offer. Further, in case of nonreceipt/non-availability of the Form of Acceptance, the application can be made on plain paper along with the following details:

In case of physical Shares: Public Shareholders holding Equity Shares in physical form may participate in the Open Offer through the relevant Selling Broker by providing name, address, number of equity shares held, number of equity shares tendered and other relevant documents as mentioned in Letter of Offer along with duly filled signed Form SH - 4.

b. In case of Dematerialized Shares: Public Shareholders who desire o tender their equity shares under the Open Offer would have to intimate their respective Selling Broker registered with BSE within the normal trading hours of the secondary market, during the Tendering Period in accordance with the procedure as mentioned in the Letter

Shareholders whose brokers are not registered with BSE are able to tender their equity shares through the Acquirer Broker or the Buying

In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on August 30, 2024. We have received the final observations in terms of Regulation 16(4) of the SEB (SAST) Regulations from SEBI vide its letter no. SEBI/HO/CFD/CFD-RAC-DCR1/P/OW/2024/32349/1 dated October 14, 2024 which have been incorporated in the LOF. This Offer Opening Public Announcement cum Corrigendum also serves as a corrigendum to the DPS, and as required in terms of the SEBI Letter.

As on the date of the LOF, to the best of the knowledge and belief of the Acquirer, no statutory and other approvals are required in relation to the Open Offer. For further information, kindly refer to the Paragraph 7.7 o

The Open Offer will be implemented by the Acquirer through Stock Exchange Mechanism made available by BSE in the form of separate window ("Acquisition Window") as provided under the SEBI (SAST) Regulations and SEBI Master Circular dated February 16, 2023. The Acquirer has obtained the Acquisition Window from BSE

10. Material Updates

Public Shareholders are requested to note the following material updates to the DLOF as included in the LOF in relation to the Open Offer: The Acquirer have entered into an Amendment Agreement dated

September 30, 2024 with the Promoters Sellers of the Target Company and have consummated and completed the acquisition of Sale Shares in Off-Market mode on September 30, 2024 and paid the total consideration for the Sale Shares being acquired under the SPA.

The Acquirer has on September 30, 2024 acquired control over the Target Company and has appointed Mr. Sanjay Kumar Agarwal and Ms. Sruti Sukul as Non-Executive Non Independent Director on the Board of the Target Company. As on the date of the LOF, the Board of Directors of the Target Company are as follows:

Names of Directors	Designation	Din No.	Date of Appointment
Ashish Chandrakant Agrawal	Managing Director	10198821	June 14, 2023
Anand Agarwal	Non-Executive – Independent Director	03121369	September 30, 2024
Parimal Ajmera	Non-Executive – Independent Director	02126225	October 17, 2024
Sanjay Kumar Agarwal	Non-Executive – Non Independent Director	00320459	September 30, 2024
Sruti Sukul	Non-Executive – Non Independent Director	10794840	October 03, 2024

Activities	Original Date*	Original Day*	Revised Date**	Revised Day**
Date of the Public Announcement	August 16, 2024	Friday	August 16, 2024	Friday
Publication of Detailed Public Statement in newspapers	August 23, 2024	Friday	August 23, 2024	Friday
Last date of Filing of the Draft Offer Document with the SEBI	August 30, 2024	Friday	August 30, 2024	Friday
Last date of a Competing Offer	September 13, 2024	Friday	September 13, 2024	Friday
Identified Date #	September 25, 2024	Wednes day	October 16, 2024	Wednes day
Last Date by which the Letter of Offer will be dispatched to the shareholders	October 03, 2024	Thursday	October 23, 2024	Wednes day
Last date by which Board of the Target Company shall give its recommendation	October 07, 2024	Monday	October 25, 2024	Friday
Last date for upward revision of Offer Price and/or Offer Size	October 08, 2024	Tuesday	October 28, 2024	Monday
Advertisement of Schedule of Activities for Open Offer, status of statutory and other approvals in newspapers and sending the same to SEBI, Stock Exchange and Target Company	October 09, 2024	Wednes day	October 29, 2024	Tuesday
Date of commencement of tendering period	October 10, 2024	Thursday	October 30, 2024	Wednes day
Date of closing of tendering period	October 23, 2024	Wednes day	November 13, 2024	Wednes day
Last date by which communicating rejection/ acceptance and payment of consideration for applications accepted	November 07, 2024	Thursday	November 28, 2024	Thursday

Original timelines were indicative prepared on the basis of timelines provided under SEBI SAST Regulations.

** Actual date of receipt of SEBI comments

Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of equity shares of the Target Company (except Acquirer and Sellers) are eligible to participate in the Offer any time before the Closure of the Tendering Period.

12. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Advertisement and for the fulfilment of their obligations laid down in the SEBI (SAST) Regulations and a copy of this Advertisement shall also be available on the website of SEBI, BSE and Manager to the Offer.

13. Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER:



Place: Kolkata

MANAGER TO THE OPEN OFFER SKP SECURITIES LIMITED CIN NO: L74140WB1990PLC049032 SEBI Registration No: INM000012670 Validity of Registration : Permanent

Contact Person: Mr. Anup Kumar Sharma / Ms. Alka Khetawat Address: 1702-03, BioWonder 789 Anandapur, E M Bypass, Kolkata - 700 107

Date: October 29, 2024

Tel No.: + 91 33 6677 7000 Email: contact@skpsecurities.com Website: www.skpsecurities.com FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRER For Panchjanya Distributors Private Limited

Punit Kumar Rai Director DIN: 08592734

IN THE LAST ONE YEAR

Q-comm boom: 200,000 kirana stores shut shop

RAGHAV AGGARWAL New Delhi, October 28

THE RAPID EXPANSION of quick commerce in India has led to the closure of around 200,000 kirana stores in the country in the past one year,

India's biggest retail distributors association the All India Consumer Products Distributors Federation (AICPDF) said on Monday. In a statement, the federa-

tion added that the sales of kirana stores this festive season have remained stagnant. Currently, India is estimated to have around 13 million of these stores, with over 10 million of them in tier-2 and smaller cities.

According to Dhairyashil Patil, national president of AICPDF, quick commerce is eroding kirana stores' customer base and profitability.

"Deep discounting, combined with predatory pricing, has created an unfair playing field, eroding the customer base and profitability of kirana stores that have anchored our retail landscape for generations," he said. "These aggressive practices, coupled with the economic slowdown, are forcing many traditional retailers to shut their doors." In recent days, many con-

sumer goods companies have said that the demand for their products on quick commerce platforms has increased due to shifting customer preferences. FE on Monday reported that several direct-to-customer brands are witnessing up to 250% higher festive sales on these platforms as compared to **QUICK MOVEMENT**



Festive season sales for kirana stores are flat

MARKET SIZE India has about 13 million kirana stores

ERODED PROFITABILITY Quick commerce is hurting customer base and profits

last year.

The industry body highlighted that customer visits to kirana stores have fallen by almost half this year's as compared to the last two-three years. It added that quick commerce is putting pressure on margins "as they struggle to match discounts offered by online and quick commerce platforms". "These aggressive prac-

tices, which prioritise shortterm customer gains over sustainable business practices, are directly responsible for the closure of nearly 200,000 Kirana stores across the country," said PM Ganeshraam, chief patron at AICPDF.

The data shared by the federation showed that the highest impact of quick commerce has been witnessed in metro cities. Out of the total, 90,000

REGULATORY ACTION AICPDF calls for regulation of quick

PREDATORY PRICING

CONSUMER SHIFT

platforms see up to

Quick commerce

Deep discounts

create unfair

competition

250% higher

festive sales

nearly 50%

commerce

stores have been shut down in

As many as 60,000 stores

have closed in tier-1 cities, with

FEWER VISITS

Customer visits to

kirana stores down

these cities alone. Currently, all quick commerce companies operate majorly in metro cities.

an additional 50,000 shutting down in tier-2 and tier-3 cities. AICPDF also called for steps to regulate the quick commerce industry in India and "create protections for small

retailers". Earlier this month, AICPDF written a letter urging India's antitrust authority, the Competition Commission of India (CCI), to investigate three prominent quick commerce companies—Zomato's Blinkit, Swiggy, and Zepto—for alleged predatory pricing practices.

"Such practices make it impossible for traditional retailers to compete or survive," the letter had said.

Augmenting social security measures for nation-building




MANSUKH MANDAVIYA

SOCIAL SECURITY undoubtedly essential for nation-building, particularly regarding labourers, for several key reasons such as economic stability, human capital development, increased workforce participation and support for economic policies. By providing financial support during employment contingencies like unemployment, illness, or retirement, social security helps maintain consumer spending, stabilising the economy and promoting growth. A reliable safety net encourages individuals to enter the labour market, thus supporting broader economic policies aimed at sustainable development of the nation.

dra Modi, the ministry of labour & employment has implemented several significant polrate of ESIC contributions.

ance Corporation, a Social Security Organisation under the ministry of labour & employ-



NSURANCE

reaching 37.2 million working families, which was earlier limited to 19.5 million in the year 2014. Today, the addressing critical total number of beneficiaries has increased from 75.8 million in 2014 to 144.3 million in 2024.

Taking a step forward to holistically strengthen the social security and health infrastructure for the workforce of our country, Prime Minister Narendra Modiwill inaugurate and lay the

and launch various health programmes of worth ₹12,855 crore across the ESIC under ministry of labour & employment, ministry of health & family welfare, ministry of ayush, anddepartment of pharmaceuticals, ministry of chemicals & fertilisers today at All India Institute of Ayurveda (AIIA), New Delhi. As part of these projects, the Prime Minister will virtually inaugurate a 300-bed ESIC hospital in Indore, Madhya

foundation stone of several

health infrastructure projects,

Pradesh, which has the potential to be upgraded to 500 beds. This facility is expected to benefit around 1.4 million insured persons and their families. (The writer is Union minis-Additionally, he will lay the foundation stone for six ESIC

PREMIUM hospital projects with a combined capacity of 1,030 beds. These hospitals will be located in Bommasandra (Karnataka), Narsapura (Karnataka), Pithampur (Madhya Pradesh), Meerut (Uttar Pradesh), Atchutapuram

(Andhra Pradesh), and Faridabad (Haryana). The initiative aims to meet the medical needs of approximately 4.1 million insured persons and beneficiaries. The total investment for these projects amounts to ₹1,641 crore. The inauguration and laying

foundation With the stones for Employestablishment of ees' State Insurance ESIC hospitals, the Corporation (ESIC) hospitals is a signifigovernment is cant step in enhanchealthcare health needs access for workers in within the

workforce,

reflecting a

commitment to

worker welfare

and the overall

economic health

of the nation

India. By establishing new hospitals, Modi government aims to improve access to quality healthcare services, particularly in industrial and semiurban areas. These hospitals will offer a range of services,

including outpatient care, inpatient services, emergency care, and specialised treatments. This focus on quality ensures that workers receive timely and effective medical attention, which is crucial for maintaining a healthy workforce. These social security pro-

grammes play an indispensable role in nation-building by supporting the invaluable workforce and their families and by prioritising the establishment of ESIC hospitals, Modi government is addressing critical health needs within the workforce, reflecting a commitment to worker welfare and the overall economic health of the nation.

ter of labour & employment and youth affairs & sports)

Expense ratios rose after EoM norms: Go Digit chairman NARAYANAN V

Chennai, October 28

THE EXPENSE RATIO of several general insurers has increased, instead of coming down, after the Insurance Regulatory and Development Authority of India (Irdai) introduced the expenses of management (EoM) guidelines, according to Kamesh Goyal, chairman of Go Digit General Insurance.

Addressing the Q2FY25 earnings call, Goyal said the expense ratio is rising as insurers are focusing more on writing business in lower-commission segments while also increasing commission on the retail side. "This is leading to a situation where the growth rate (of the industry) has come down and expense ratios are going up."

The expense ratio measures how much an insurance company spends to operate, com-

pared to premiums it collects. In January, the Irdai introduced Expenses of Management, including Commission, of Insurers) Regulations, 2024. The new regulations, which came into force from April, place caps on expenses of life and general

Date: 28th October, 2024



Kamesh Goyal, chairman of Go Digit General Insurance

insurers. The EoM of general insurers is limited to 30% of their gross written premium in a financial year.

Last week, the Irdai issued a show-cause notice to Go Digit after its expenses of management exceeded the prescribed limits for the six months ended September 2024.

Goyal said while large private insurers have recorded an increase in EoM in the first half of the current fiscal, Go Digit's expense ratio has actually come down by 2.8% – from 41.1% in H1FY24 to 38.2% in H1FY25.

He added that Irdai has issued show-cause notice because it had 'no visibility' on Go Digit's expenses in FY25."We filed a forbearance application with Irdai in May 2023 and a detailed business plan in December 2023 based on performance of H1FY24. We haven't heard from the regulator from December 2023 to October 2024."

The company has already submitted a glide path (on expenses) to the regulator and will be able to achieve it in three vears.he added.

"Companies have become aggressive in group health (employer-employee insurance) to make up for the EoM. They will actually see a very bad outcome on loss ratios because their profitability will suffer..." Goyal said.

SHREE PRECOATED STEELS LIMITED CIN: L70109MH2007PLC174206

Regd Office: 1 Ground Floor Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053 Tel: +91-7208182677 | Website: www.spsl.com | E-mail Id: spsl.investors@gmail.com Extract of the Standalone Unaudited Financial Results for the

Quarter and Half Vear ended 30th Sentember 2024

	Quarter and Half Year ende	d 30th Septem	iber, 2024	(Rs. in Lakhs
Sr.	Particulars	Quarter Ended	Half year Ended	Quarter Ende
No.	, arrivatora	30-Sep-24	30-Sep-24	30-Sep-23
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1	Total Income From Operations			- FS
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(16)	(29)	(13)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(16)	(29)	(13)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(16)	(29)	(13)
5	Total Comprehensive Income for the period [Comprehensive Profit/(Loss)] for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(16)	(29)	(13)
6	Paid up Equity Share Capital	414	414	414
7	Other Equity		(598)	(537)
8	Earning per Share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations)			
- 5	1) Basic	(0.39)	(0.70)	(0.31)
	2) Diluted	(0.39)	(0.70)	(0.31)

The above Financial Results, Statement of Assets & Liabilities and Cash Flow Statement have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on 28th October, 2024 along with Limited Review Report given b

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('IND AS') notified under Section 133 of the

Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015. The results will be available on the Company's website: www.spsl.com and have been submitted to the Stock Exchange where the Equity Shares of the company are listed. Previous year/ quarter figures have been regrouped/ re-arranged and re-classifies wherever necessary to confirm to current period's

The accounts are prepared on a going concern basis inspite of negative net worth, pending appeal in respect of refund of indirect taxes For Shree Precoated Steels Limited Place: Mumbai Harsh L. Mehta

TAMILNAD MERCANTILE

the benefit of health security is Inspired by the strategic vision of Prime Minister Naren-

icy decisions and steps like codification of labour laws, Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan Yojana (PM-SYM) and National Pension Scheme-Traders Scheme, launching of unified web portal 'Shram Suvidha Portal', to bring transparency and accountability in enforcement of labour laws and ease complexity of compliances, NCS was launched for transformation of the National Employment Service to provide a variety of employment related services like career counselling, vocational guidance, information on skill development courses, apprenticeship, internships etc, development of eshram portal for creating a national Database of Unorganised workers, which is seeded with Aadhaar for optimum realisation of the employability and extend the benefits of the social security schemes to the workers, ESIC Covid-19 Scheme to provide help and succor to the families of the Insured Persons (IPs) who died due to Covid-19, enhancing the quantum of Maternity Benefit, reduction in

The Employees' State Insur-

RESULTS CORNER

Indian Bank profit up 36% on higher interest income



INDIAN BANK ON Monday reported a 36% y-o-y increase in its Q2 net profit to ₹2,706 crore, aided

by higher interest income and lower provisioning expenses. Total income rose 13% to ₹17,770 crore during the July-September quarter. Interest income saw a 12% rise to ₹15,348 crore while other income climbed 22% to ₹2,422 crore. Interest expenses stood at ₹9.153 crore during Q2FY25, compared with ₹8,003 crore in the year-ago period. Its total business grew 10% to ₹12.44 lakh crore for the latest quarter. Of this, deposits saw an 8% growth to ₹6.93 lakh crore while advances rose at a faster pace of 12% to ₹5.51 lakh crore. —**FE BUREAU**

Federal Bank Q2 profit rises 11% to **₹1,057** crore PRIVATE SECTOR



LENDER Federal Bank on Monday posted an 11% increase in net profit to

₹1,057 crore in the September quarter. The lender had earned a net profit of ₹954 crore in the year-ago period. The total income increased to ₹7,541 crore during the quarter under review against ₹6,186 crore in the same quarter last year, Federal Bank said in a regulatory filing. The bank reported an interest income of ₹6,577 crore during the quarter, higher than ₹5,455 crore in the same period a year earlier. Net interest income grew 15 per cent to ₹2,367 crore as compared to ₹2,056 crore in the same quarter a year ago. —PTI

LIC Housing Fin posts 11% rise in profit in Q2



LIC HOUSING FINANCE on Monday reported an 11% increase in September quarter net profit to ₹1,324 crore on a


consolidated basis. The company backed by life insurance behemoth LIC had posted a net profit of ₹1,192 crore in the year-ago period. Its core net interest income cut 6% when compared to the year-ago period despite a 6% rise in assets under management, but weighed down by a sharp reduction in NIM to 2.71% from the 3.04% in the year-ago period. Its chief executive and MD Tribhuvan Adhikari admitted the performance in the core income is a "worry", and added the lender is trying to

TMB reports record quarterly profit of ₹303 cr

BANK (TMB) on Monday reported its highest-ever quarterly profit of ₹303 crore led by healthy growth in interest and non-interest incomes. The bank's net profit for the same quarter previous year stood at ₹274 crore. The bank also reported its highest-ever interest income at ₹1,337 crore while other income saw a sharp 46% jump to ₹227 crore. Interest expenses of the bank were up by 10% to ₹741 crore. Salee S Nair, who Managing Director



CEO of TMB in August, said that modernising the 103year-old institution is a key priority. To achieve this, the bank has outlined several focus areas, including driving business growth and



skills."

underwriting is happening in a decentralised way through branches," Nair explained. "We aim to consolidate this into a central credit management center staffed by experts with strong credit

increase the proportion of

higher yield assets.

centers will support business scaling, allowing branches to concentrate on deposit franchise development, lead generation, and transactions. —FE BUREAU

He added that these

financialexp.epapr.in

नाशिक पूर्वमधून भाजपचे राहुल ढिकलेंनी उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक , दि.२८ नाशिक पूर्वचे भाजपचे उमेदवार ॲड. राहल ढिकले यांनी प्रचंड शकी प्रदर्शन करीत भाजपचे जेष्ठ नेते विनोद तावडे उपस्थितीमध्ये यांच्या रोड शो करीत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी भाजप, राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस, यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी ढिकले यांचे चौकाचौकांमध्ये औक्षण त्यांचे करून स्वागत करण्यात आले.

या रॅलीमध्ये राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, ढिकले. ॲड. राहुल शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गौरव गोवर्धने, सामाजिक कार्यकर्ते शेखर ढिकले आदींसह कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादाजी भुसे यांचा मालेगाव बाह्य मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल

मालेगाव , दि.२८ महायुतीचे मालेगाव बाह्य मतदार संघातील अधिकृत उमेदवार दादाजी यांनी भुसे आज, सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने मलेगावची जनता दादाजी भूसे यांना पाठिंबा देण्यासाठी रॅलीत सहभागी झाली होती. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधताना दादा भुसे यांनी मालेगावच्या विकास कामांबाबत माहिती देत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना ज्योतीताई प्रवक्त्या वाघमारे, शिवसेना सचिव सुशांत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

चांदवडमध्ये विद्यमान आमदाराविरोधात भावाचीच बंडरवोरी

भाजपचे विद्यमान आमदार राहुल आहेर आहे त्यांच्याबरोबरच या मतदारसंघातून

चांदवड मतदार संघामध्ये भाजपा यांनी आपला उमेदवारी अर्ज दांखल केला मध्येच बंडखोरी झाली असून या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल भाजपाचे बंडखोर केदा आहेर यांनी देखील आहेर यांच्या विरोधात त्यांचे सख्खे

करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान द्रसरीकडे पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी देखील अर्ज दाखल केला आहे.

(रु. लाखांत)

व्यवस्थापकीय संचालक

चांदवड, दि.२८ : या मतदारसंघांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चुलत भाऊ केदा आहेर यांनी बंडखोरी कार्यकर्त्यांसह मिरवणूक कादत उमेदवारी अर्ज दाखल केला या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी देखील सोमवारी उमेदवारी

जाहिर नोटीस

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री, विवेक अंकुश भोळे यांनी त्यांची आई अलका अंकुश भोळे यांचे बरोबर संयुक्त मालकीने सदनिका रा. १०४, ए-विंग, फेज-२, पहिला मजला, "गणराज पार्क को.हौ.सो."टाईप-ए, क्षेत्रफळ ५१५ चौ. फुट (म्हणजेच ४७.८६) जिचा सर्वे क्र. ७४ हिस्सा नं. १पै मौजे नांदिवली, डोंबिवली, ताः कल्याण, जिल्हा: ठाणे असून नोंदणीकृत दस्त क्र. ७५५९/२०१६ दिनांक:-१६/०९/२०१६ अन्वये दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण-४ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला आहे. सर्दर सदनिका मे. ओम साई कंन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर अर्जुन बाळाराम म्हात्रे यांचे तर्फे कु.मू.प धारक श्री. विनोद एन सोनी यांचे कडून खरेदी केलेली आहे. तिस या पुढे "सदरहू सदनिका" म्हणून संबोधण्यात येईल.

सदरहू सदनिकेचा शेयर सर्टिफिकेट क्र. १० असा असून क्र. ९१ ते १०० असे प्रत्येकी रु. ५० चे १० शेयर्स संयुक्त पणे माझे अशील व त्यांची मयत आईचे नावे दाखल आहेत. माझे अश्विलांची आई अलका अंकुश भोळे या दिनांक:– ०१/०५/२०२१ रोजी ऑझोन हॉस्पिटल डोंबिवली (पु) येथे मयत झालेल्या आहेत. त्यांचे मृत्यू पश्च्यात १) विवेक अंकुश भोळे (मुलगा) हेच त्यांचे कायदेशीर वारीस व उत्तराधिकारी आहेत. सदर सदनिकेच्या नॉमिनेशन हॉर्मवर माझे अशिलाचे नाव आहे.

तरी वरील कारणास्तव सदर सदनिका बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कळवावे आणि तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व माझे अशिल हे मयत अलका भोळे यांचे कायदेशीर एकमेव वारस म्हणून ठरविण्यात

पत्ता— लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल ॲड. सौ. सुजाता म्हात्रे जवळ, जोशी बाग, कल्याण (प) मो. ९८२०९३६४७४

人 AXIS BANK LTD.

कॉर्पोरेट कार्यालय: एक्सिस हाऊस, स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेन्टर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी दूर.:+९१ म् बई -४०००२५. ९९२००८५३८५ www.axisbank.com | (सीआयएन: एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९)

ताबा सचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार) न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) **(**यापढे सदर **सरफायसी कायदा** म्हणून संदर्भ) अंतर्गत **ॲक्सिस बँक लि**.चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत दिनांक १७.१०.२०१८ रोजीनुसार कर्जदार अर्थात **विनायक मेटल इंडस्ट्रीज** आणि त्यांचे भागीदार/जामिनदार/तारणकर्ता रिसला केतन जैन, निता पलरेचा आणि नरेश कुमार जैन यांना सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्या प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात ३०.०९.२०२१ रोजी देय रक्कम रु.२३,४४,८३,४९९/- (रुपये तेवीस कोटी चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजा **चारशे एकोणीस फक्त)** तसेच **०१.१०.२०२१** पासून रक्कम जमा होईपर्यंत करारदराने उर्वरित मासिकास दंडात्मक व्याज जमा करणेबाबत मागणी सचना वितरीत केली होती.

अप्पर जिल्हा दंडाधिकारी, पालघर यांनी सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये त्यांना प्रार असलेल्या अधिकारा अंतर्गत दिनांक १२.०५.२०२२ रोजीचे वैध आदेशानुसार त्यांनी तहसिलदा वसई/मंडल अधिकारी, बोळींज यांना खालील अनुसुचीत नमुद ठिकाणी असलेल्या प्रतिभुती गलमत्तेचा ताबा घेण्यासाठी नियुक्त केले/निर्देश दिले आहेत. **तहसिलदार वसई/मंडल अधिकारी** बोळींज यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि नंतर खाली सविस्तर नमुद तार मालमत्तेचा **ताबा दिनांक २४ ऑक्टोबर, २०२४ रोजी ॲक्सिस बँक लि**.च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्यात आला.

विशेषत: कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणतेही व्यवहार असल्यास ते **ॲक्सिस बँक लि.** यांच्याकडे रक्कम जमा होईपर्यंत करारदराने उर्वरित मासिकासह दंडात्मक व्याज जमा करावेत कर्जदार/जामिनदार/तारणकर्तांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन					
स्थावर मालग	स्थावर मालमत्तेचे तपशील				
फ्लॅट/दुकान, सर्व्हें क्र.३७, हिस्सा क्र.१ म्हणून इमारत, गाव सोपारा, तालुका वसः वसई विरार शहर महानगरपालिका, गाव उपनिबंधक वसई व वसई विरार शहर मह	वास्तविक				
फ्लॅट/दुकान क्र.					
008					
२०५					
दिनांक: २४.१०.२०२४ सही/- प्राधिकृत अधिकार					

सार्वजनिक सूचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की माझे अशील, (१) श्रीमती मीरा चंद्रकांत गोसर, निवार्स फ्लॅट क[े]सी—१/३०३ लोक एव्हरेस्ट सीएचएसएल जटा शंकर डोसा रोड मलंड (पश्चिम) मंबर्ड ४०००८०, (२) श्री मयुर चंद्रकांत गोसर, निवासी फ्लॅट क्र. सी-१/३०६, लोक एव्हरेस सीएचएसएल, जटा शंकर डोसा रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० आणि (३) श्री राहुल **चंद्रकांत गोसर**, निवासी फ्लॅट क्र. सी—१/३०३, लोक एव्हरेस्ट सीएचएसएल, जटा शंकर डोस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०, यांनी खाली दिलेल्या मालमत्तेच्या मालकी हक्काच्य तपासणीसाठी आणि सत्यापनासाठी संमती दर्शवली आहे. सदर मालमत्ता श्री चंद्रकांत ठाकरसी गोस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मीरा चंद्रकांत गोसर यांच्या संयुक्त मालकीची होती, जोपर्यंत श्री चंद्रकांत उाकरसी गोसर यांचे १८.०७.२०२० रोजी निधन झाले होते आणि त्यांनी कोणतीही वसीयत केल नव्हती. माझे अशील, श्रीमती मीरा चंद्रकांत गोसर, श्री मयूर चंद्रकांत गोसर आणि श्री राहुल चंद्रकांत गोसर, हे लागू असलेल्या वारसत्व कायद्याप्रमाणे मृतकाचे उत्तराधिकारी आहेत. कोणत्याही व्यक्तीने किंवा कायदेशीर वारसांनी या फ्लॅटवर विक्री, हस्तांतरण, नियुक्ती, गहाण, लायन, भाडेपट्टी, ट्रस्ट, भेट चार्ज, हक्क, सोयीस्कर हक्क, वारसा, पोसणी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या दाव्यावर अधिकार असल्यास, त्यांनी हे दावे लेखी स्वरूपात, आवश्यक पुराव्यांसह, या नोटीसच्या प्रकाशनानंतर **चौंद** (१४) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर माझ्याकडे सादर करावी : कार्यालय क्र. बी—५, पवनस्त सीएचएस लि., प्लॉट क्र. ५५ सेक्टर २१, खारघर, रायगड, महाराष्ट्र ४१०२१०. जर असे दावे सादर करण्यात अपयश आले, तर कोणताही दावा अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल किंवा असे मानले जाईल की सर्व दावे रद्द किंवा सोडून दिले आहेत आणि माझ्या अशीलना मालमत्तेवर स्पष्ट हक्क प्राप्त

मालमत्तेचे वेळापत्रक

फ्टूट क्र. ३०३, तिसरा मजला, बिल्डिंग क्र. सी—१, लोक एव्हरेस्ट कॉम्प्लेक्स येथील लोक एव्हरेस्ट सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, जटा शंकर डोसा रोड, मुलुंड फ्लायओव्हर जवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८० महसूल गाव मुलुंड (पश्चिम), तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा येथील सिटी सर्व्हे क्र. ६६१ (भाग) असलेल्या जिमनी तुकड्यावर आणि पार्सलवर उभा आहे, १० पूर्ण पेड—अप शेअर्ससह रुपये ५० प्रत्येक, ०८४१ ते ०८५० पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले शेअर प्रमाणपत्र क्र. ०८५ अंतर्गत समाविष्ट आहे.

ठिकाण : मुंबई अर्शाप्रीत कौर करवाल दिनांक : २८/१०/२०२४ वकील

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सीआयएन : L27104MH1985PLC035659 नोंदणीकृत कार्यालय: १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दूर. + ९१ ७२०८१८२६७७ । वेबसाइट : www.spsl.com । ई-मेल आयडी : spsl.investors@gmail.com दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		स्थायी			
अ.	तपशील	तिमाहीअखेर	सहामाहीअखेर	वर्षअखेर	
क्र.	તપશાલ	30.09.7078	30.0.7078	30.09.707	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षि	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	-	-	-	
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(१६)	(२९)	(१३)	
æ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१६)	(२९)	(१३)	
γ	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१६)	(२९)	(१३)	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा)				
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(१६)	(२९)	(१३)	
ξ	प्रदानित समभाग भांडवल	४१४	४१४	४१४	
હ	अन्य समभाग		(५९८)	(५३७)	
L	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)				
	मूलभूत	(0.38)	(0.60)	(٥.३१)	
	सौम्यीकत	(0.39)	(0.60)	(०.३१)	

टीपा:

- कंपनीचे वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २८.१०.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये, वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे देण्यात आलेल्या मर्यादित पुनरावलोकेन अहवालासमवेत, मंजुरी देण्यात आली
- वरील निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित भारती लेखा मानकांनसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आलेले आहेत. निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.spsl.com वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत
- गत कालावधीकरिताची आकडेवारी आवश्यकतेन्सार पुनर्गठित व पनरीचित करण्यात आली आहे.
- अप्रत्यक्ष करांच्यापरताव्यासंदर्भात नकारात्मक नक्त संपत्ती. प्रलंबित खटले असनही अकाऊंटस हे विद्यमान स्थितीवर तयार करण्यात आले आहेत. श्री पोकोटेड स्टील्स लिमिटेड करिता सही/-हर्ष एल. मेहता

दिनांक: २८.१०.२०२४

केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५- कुमुद अपार्टमेंट कॉ.ऑप. ही. सो. लि., कर्णिक रोड, चिकन घर, कल्याण, जिल्हा टाणे - ४२६३०१ **कोर्पोरेट कार्यालय**: एम्पायर हाऊस, ३रा मजला, २१४, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ **सीआयएन नं.:** L99999MH1942PLC003556 टेली. नं.: (०२२) २२०७ ८३८२ वे**बसाईट: <u>www.thechemopharmalaboratoriesltd.com</u> ई-मेल आयडी: <u>chemopharmalab@gmail.com</u>** ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेले तिमाही आणि अर्धवार्षिक लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्ष्_{र. हजारात}

		एकमेव					
अ.	तपशिल	संपलेली	तिमाही	संपलेली वर्ष			
क्र.	તપાશભ	३० सप्टेंबर, २०२४ ३०जून, २०२४		३० सप्टेंबर, २०२४	३१ मार्च, २०२४		
		लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत		
१.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न	२,४६७	९७१	२,९५१	१८,३८२		
२.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा)	२,९१४	१,४८०	४७३	१२,००४		
₹.	करानंतर, असाधारण बाबींमधुन निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२,९१४	१,४८०	४७३	१२,००४		
٧.	समभाग भांडवल	१५,०००	१५,०००	१५,०००	१५,०००		
ч.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात	0.2010-	0.04.340	0.2010-			
	दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	१,२१,५९०	१,१५,४९०	१,२१,५९०	१,१३,०२४		
ξ.	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींपुर्वी) (प्रत्येकी रु /-)						
	अ. मुळ	8.98	0.99	0.32	٥.٥٥		
	ब. मिश्रित	8.98	0.99	0.32	٥.٥٥		
७.	प्रति भाग मिळकत (असाधारण बाबींनंतर) (प्रत्येकी रु /-)						
	अ. मुळ	8.98	0.99	0.32	٥.٥٥		
	ब. मिँश्रित	१.९४	0.99	0.32	٥.٥٥		
_							

१. उपरोक्त उतारा हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि इतर डिस्क्लोजर रिक्वयरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अन्वये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या तिमाही आणि बार्षिक लेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही आणि बार्षिक लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनी/स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध आहेत

कंपनीकडे कोणतेही अनदान कंपनी / सहकारी कंपनी नाही, बीएसईला सचित केल्याप्रमाणे हे एकमेव निकाल आहेत संचालक मंडळाच्या आदेशानस

केमो फार्मा लॅबोरेटरीज लिमिटेड करी अशोक सोमार्न

(डिआयएन: ०३०६३३६४)

SUNSHIELD

दिनांक : २८ ऑक्टोबर, २०२४

ॲक्सिस बँक लि

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड Corporate Identity Number : L99999MH1986PLC041612 नोंदणीकृत कार्यालयः १५०१-ए, युनिवर्हसल मॅजेस्टीक, पी.एल. लोखंडे मार्ग, आरबीके इंटरनॅशनल च्या मागे, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३. **दूर**.:२५५५०१२६

	\$-40: IIIVESIUISEI	vices@surisilieluci	iemicais.com, d	वबसाइट:www.5uii5ii	leidchemicais.com
३० सप्टेंबर, २०२४ रोजी	संपलेल्या तिमाही	व अर्धवर्षाकरिता	अलेखापरिक्षि	ात वित्तीय निष्कष	र्गाचा अहवाल
				(रु.लाखात,	उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपर्लले अर्धवर्ष	संपर्लल अधवर्ष	संपलेले वर्ष
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
तपशील	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९४२९	७८२६	६६२५	ঀ७२५५	93389	२८४८६
कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा)	830	308	480	८०९	90८८	25/08
करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ	398	809	3८८	७२०	ଓଓସ	9८८४
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	399	393	389	908	ଓଓଟ	9८५३
भरणा केलेले समभाग भांडवल						
(दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	৩३५	৩३५	७३५	৩३५	७३५	७३५
इतर समभाग (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद						
पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)						9828
मुळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रू.१० प्रत्येकी)						
(तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	8.38	4.84	4.29	9.09	90.40	२५.६२

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड (कंपनी) च्या उपरोक्त वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि २८ ऑक्टोबर, २०२४ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. त्याचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यात आले, ज्या लेखापरिक्षकांनी उपरोक्त

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.sunshieldchemicals.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सनशिल्ड केमिकल्स लिमिटेड जीत मल्होत्र

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at largaboutFlat no. 004 (390 sq. ft.) on Ground floo the building known as Shree Aart shantinagar Chs Ltd., Shantinagar Secto No. 10, Mira Road & situated at Survey No 198, Village Penkar Pada, Tal. & Dist Thane 401107. (MBMC Property No. E130031259004 with all the rights and nterest, therein inclusive of 05 Shares No 016 to 020 of Shree Aarti CHS Ltd. (Share Certificate No. 4/01.07.1996), in favor of ou lient free from all encumbrances

The Original owner of the property and the original member of the Shree Aart Shantinagar Chs Ltd., Mrs. Monghi Keshav Makwana, who is died on 14.06.2021. On the basis of the Release deed dt. 28.02.2024 and the application to transfer of the membershi he society has transferred the said shares avour of one of the legal heirs, Mr. Mahes Keshav Makwana (her son) Now, her lega heir, who is our client, intends to sell the said property and to transfer the said shares a nterest therein to the proposed purchase Any person having or claiming any right, title Claim, demand or interest in respect of the said property or to any part thereof by way o Sale, exchange, maintenance, license, gif mortgage, lien, charge, inheritance, share possession, assignment or encumbrance of whatsoever nature are hereby required t make the claim in writing with documentar vidence call or contact personally between 06 pm to 09 pm at our office, addresse ereinbelow, within 15 days from the date ereof. Failing which, the said Sale/Transfe will be completed without any reference to such claim and the same if any after the prescribed period, shall be considered as

PRADEEP J. SAMANT Advocate High Court Office 07, Bldg. No. B-15, Sector No. 7, Amarchhaya, Shantinagar, Mira Road, Thane 401107

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गोपाळकुष

अच्युत आचार्य हे फ्लॅट क्र.२०४, २रा मजला एकूण क्षेत्रफळ ४८० चौ.फु., ओम आदित कोहौसोलि.मधील समीर अपार्टमेंट म्हणून ज्ञात मोमायटी जमीन मर्व्हें क ५६ हिस्सा क १ गाव दिवाणमान, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे मुळ मालक असून त्यांचे ०८.०६.२०१। रोजी निधन झाले. सदर फ्लॅट त्यांचे कायदेशी वारसदार श्रीमती अनुराधा गोपाळकृष्ण आचार्य र श्री. कुमारमहेश गोपाळकृष्ण आचार्य यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. पुढे मे. क्लेमेंट मायकेल ॲण्ड असोसिएटस् आणि श्री. रामलाल चिरांगीलाल वर्मा यांच्या दरम्यान दिनांक २७.०८.१९८६ रोजीचे नोंदणी क्र.वसई १-१०२०/१९८६ अंतर्गत विक्री करारनामाकरिताची मुळ नोंद पावती हरवली आहे जर कोणा व्यक्तीस सदर मुळ पावती सापडल्यास त्यांनी कपया खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे संपर्क करून सुपुर्द करावे. सर्व व्यक्तीस येथे पुढे उपरोक्त सूचनेची नोंद घेण्यास सुचित करण्यात येत आहे आणि येथे सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त दस्तावेजांच्य आधारावर किंवा मालमत्तेसह कोणताही अन्य ततीः पक्ष अधिकार किंवा कर्ज प्राप्त करणे किंवा अन कोणतीही प्रक्रिया करू नये. जर कोणी व्यक्ती असे करीत असल्यास ते त्यांनी स्वत:च्या जोखिम, मूल व परिणामावर करावा आणि असा व्यवहार माझ्य अशिलांवर बंधनकारक अमणार नाही पुढे जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागाव

विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस न्यास. वारसाहक्क. ताबा. भाडेपड्रा. उपभाडेपड्रा इस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, परवाना परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक्क आदेश, निकाल किंवा कोणत्याही न्यायालयाद्वा वितरीत किंवा मंजूर हकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यार किंवा सदर फ्लॅट विक्री /तारणास आक्षेप असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना **बी/१०६, १ला मजला** सईद मंझिल कोहौसोलि., पंडित दिनदयात नगर, बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर माणिकपूर, वसई (प.), जिल्हा पालघर ४०१२०२ येथे आजच्या तारखेपासन १४ दिवसा कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. अस कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहेत

वसई, आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२४. सही/ डेविड एस. डाब

न्यायालय कक्ष क्र.८४ मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय मुंबई संक्षिप्त दावा क्र.१४४५/२०१८ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम

वकील उच्च न्यायालय, मुंबई

ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत) तक्रार सादर - २१.०९.२०१८ तक्रार दाखल - १३.१२.२०१८ दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७,

नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स [नियन बँक ऑफ इंडिया, (ई-कॉर्पोरेशन बँक)

किंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायद ९७० च्या तरतुर्दीनुसार स्थापन करण्यात आलेर्ल कॉर्पोरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय. २८. मित्तल चेंबर्स २रा मजला, नरिमनपॉईंट, मुंबई - ४०००२१ आणि ारांसह एक शाखा कार्यालय - कॉर्पोरेशन बँक ५२० गंगिरीश इमारत, तळमजला, एल.जे. क्रॉस रोड, माहिम मंबर्ड-४०००१६ त्याचे व्यवस्थापक श्री नरूल हक शेख

विरूद श्रीमती मेहरून्निसा सलिम शेख.

वय ४१ वर्षे यांच्यामार्फत प्रतिनिधित्व केले.

वयः प्रौढ, त्यांचा पत्ता- खोली क्र.१०, ए-सेक्टर, डी

लाईन, चिताकॅम्प ट्रॉम्बे, मुंबई-४०००८८. ...प्रतिवादी

श्रीमती मेहरून्निसा सलिम शेख

वरनामित फिर्यादी

(दिनांक १४.०८.२०२४ रोजीचे आदेशानुसार पीठासीन यायालय कक्ष क्र.८३ मध्ये एच.एच.जे.श्री. शेख अकब ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकि प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०८ च्या आदेश

३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाखत

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-अ. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य

तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासू तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीव निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपास् १३% प्रतिवर्ष दराने पढील व्याज तसेच दिनांव २७.०८.२०१८ रोजी देय थकबाकी रक्का रु.५९,७२४/- (रुपये एकोणसाठ हजार सातशे चोवीस फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपर

व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीच कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्य मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्या माननीय न्यायालयाला आनंद होत आहे

. या माननीय न्यायालयाला प्रतिवादी/प्रतिवादींन त्यांच्या संबंधित प्रतिज्ञापत्रात / उपक्रमात कागदोपत्र पुराव्यांसह/ पुराव्यासह, सर्व मालमत्ता-जंगम, स्थाव या यादीसह सर्व मालमत्तांचे तपशील उघड करण्या निर्देश देण्याम आनंद होत आहे. मर्व बँक खाती ज्यांच्य प्रती गेल्या तीन वर्षांच्या आहेत; स्थावर मालमत्तेर्च यादी टायटल दस्तऐवजांच्या प्रतींसह, ते मालमत्ते मालक किंवा भाडेकरू आहेत की नाही आणि ते सध्य वास्तव्य करत आहेत की नाही हे संबंधित कागदोपर्त्र पुराव्यासह उघड करण्यासाठी; परिशिष्टासह मागीत . पाच वर्षांच्या प्राप्तिकर रिटर्नच्या प्रती; संबंधि कागदोपत्री पुराव्यासह उपजीविकेचे साधन सादर कर आणि त्यांनी उघड केलेल्या अशा मालमत्तेची विल्हेवा लावण्यापासून किंवा कोणत्याही तृतीय पक्षाचे स्वारस्य निर्माण करण्यापासून त्यांना प्रतिबंधित करण्यात यावे

प्रतिवादीला या माननीय न्यायाल करण्याचे किंवा पर्यायाने त्यांना या माननीय न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये असे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे. ्रप्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले

जावेत. खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणख

कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो ऱ्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की, तुमच्य सेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हज ण्यासाठी, कसूर म्हणून वादींना अशा दहा दिवसांच पुदत संपल्यानंतर कधीही रु.५९,७२४/- (रुपर एकोणसाठ हजार सातशे चोवीस फक्त)आणि माननीर यायालयाच्या आदेशानुसार अशा व्याजासह, प्रार्थना केलेल क्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत तुम्ही तुमच्यासाठी हजर राहण्यास कारणीभत ठरल्यासः त्यानंत वादी तुम्हाला निकालासाठी समन्स पाठवतील ज्याच्य पुनावणीच्या वेळी तुम्ही माननीय न्यायालयाकडेदाव्याचा बचा रण्यासाठी परवानगी मागण्यास पात्र असाल.

प्रतिज्ञापत्राद्वारे आपण माननीय न्यायालयाचे समाधाः ल्यास प्रतिवाद करण्याची परवानगी मिळू शकते अन्यथ णवत्तेवर दाव्याचा बचाव आहे किंवा आपल्याला दाव्याच बचाव करण्याची परवानगी दिली जावी हे वाजवी आहे आज दिनांकीत २९ ऑक्टोबर २०२४

निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील

न्यायालय मुंबई संक्षिप्त दावा क्र.३७८/२०२१ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत) तक्रार सादर - १६.०१.२०२१

मुंबई येथील शहर दिवाणी

न्यायालय कक्ष क्र.८१

...फिर्यार्द

तकार दाखल - ०५.०४.२०२१ दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स

युनियन बँक ऑफ इंडिया. (पूर्वीची ई-कॉर्पोरेशन बँक) किंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा.

९७० च्या तरतुदींनुसार स्थापन करण्यात आलेली कॉर्पोरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय, २८, मित्तल चेंबर्स २रा मजला, नरिमनपॉईंट, मुंबई - ४०००२१ आणि तरांसह एक शाखा कार्यालय - कॉर्पोरेशन बँक ५२० ांगिरीश इमारत, तळमजला, एल.जे. क्रॉस रोड, माहिम मुंबई-४०००१६ त्याचे व्यवस्थापक श्री.रवी गोयल, वय वर्षे यांच्यामार्फत प्रतिनिधित्व केले.

विरूद

श्री. मोहम्मद अरशद खान. निझामुद्दीन मोहसीन अली खान यांचा मूलगा क्र.०५, तळम्जला, ए-०१, गितांजली नगर, माटुंगा लेबर र्कम्प, धारावी, मुंबई-४०००१७.

श्री. मोहम्मद अरशद खान,

झामुद्दीन मोहसीन अली खान यांचा मुलगा त्र्रनामित फिर्यादी

यायालय कक्ष क्र.८१ मध्ये एच.एच.जे.श्री. संग्राम शिंदे यांनी न्यायालय चालविले.) ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश ३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाखल

(दिनांक ०५.०९.२०२४ रोजीचे आदेशानुसार पीठासीन

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

- न. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्या तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीके निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३.८५% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांव १४.०१.२०२१ रोजी देय थकबाकी रक्कम रू.८० ७२८/- (रूपये ऐंशी लाख सातशे अञ्चावीस फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
- प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीची कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवाहींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल्या मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्यास माननीय न्यायालयाला आनंद होत आहे. प्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले
- जावेत. खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणर्ख
- कोणताही दिलासा दिला जाऊ शकतो म्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की. तमच्य र्वेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हजर ाहण्यासाठी, कसूर म्हणून वादींना अशा दहा दिवसांर्च मुदत संपल्यानंतर कधीही रु.८०,७२८/-(रुपये ऐंर्श . इजार सातशे अड्डावीस फक्त) आणि माननीय न्यायालयाच्य गदेशानसार अशा व्याजासह, प्रार्थना केलेली रक्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. तुम्ही तुमच्यासाठी हजर राहण्यास कारणीभत ठरल्यास. त्यानंत

वादी तुम्हाला निकालासाठी समन्स पाठवतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही माननीय न्यायालयाकडेदाव्याचा बचाव हरण्यासाठी परवानगी मागण्यास पात्र असाल. प्रतिज्ञापत्राद्वारे आपण माननीय न्यायालयाचे समाधान

केल्यास प्रतिवाद करण्याची परवानगी मिळ शकते अन्यथा गुणवत्तेवर दाव्याचा बचाव आहे किंवा आपल्याला दाव्यान -बचाव करण्याची परवानगी दिली जावी हे वाजवी आहे गाझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले भाज दिनांकीत २९ ऑक्टोबर २०२४ निबंधकाकरित



शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील न्यायालय कक्ष क्र.८१

मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय मुंबई संक्षिप्त दावा क्र.३८०/२०२१ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कला ओ.व्ही.आर.२०(१-ए) अंतर्गत)

तक्रार दाखल - ०५.०४.२०२१ दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७. नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स.

युनियन बँक ऑफ इंडिया. (ई-कॉर्पोरेशन बँक)

. कंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा, ५७० च्या तरतदींनसार स्थापन करण्यात आलेल कॉर्पोरेट संस्था ज्याचे क्षेत्रिय कार्यालय, युनियन बँक इमारत ६वा मजला, ६६/८० मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), साकीनाका शाखा युनिट क्र.६ व ७, मिलेनियम प्लाझा, न्यू लिंक रोड, सफेद पूल, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००७२ त्याचे शाखा व्यवस्थापकाद्वारे प्रतिनिधित्व केले.

विरूद

लैला मोह. शाबाझ शेख, वय २८ वर्षे, व्यवसायः, त्यांचा पत्ता- खोली क्र.८ उस्मान टक्कल चाळ, लिंक रोड, रिझवी नगर, ई-११, खाडी क्र.३, साकीनाका, मुंबई-४०००७२.

लैला मोह. शाबाझ शेख.

(दिनांक ०५.०९.२०२४ रोजीचे आदेशानसार पीठासी ऱ्यायालय कक्ष क्र.८३ मध्ये एच.एच.जे.श्री. एन.बी.लवटे

ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादीने वरील नामांकित प्रतिवादी विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश ३७ च्या नियम २ अन्वये माननीय न्यायालयात दावा दाखल फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य

- तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासृ तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १०.७०% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक ३०.०९.२०२० रोजी देय थकबाकी रक्कम रु.१,१९,८०१/- (रुपये एक लाख एकोणीस हजार **आठशे एक फक्त)** ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात
- प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विक्रीची कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्या मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्यास माननीय न्यायालयाला आनंद होत आहे.
- . प्रतिवादींना या दाव्याची किंमत भरण्याचे निर्देश दिले जावेत.
- खटल्याच्या स्वरुपात आणि परिस्थितीत आणख कोणताही दिलासा दिला जाऊ शक पुम्हाला याद्वारे समन्स केले जात आहे की, तुमच्य सेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हजर पहण्यासाठी, कसूर म्हणून वादींना अशा दहा दिवसांर्च मुदत संपल्यानंतर कधीही रु.१,१९,८०१/- (रुपये एक लाख एकोणीस हजार आठशे एक फक्त) आणि माननीय यायालयाच्या आदेशानुसार अशा व्याजासह, प्रार्थना केलेर्ल रक्कम आणि खर्च जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत तुम्ही तुमच्यासाठी हजर राहण्यास कारणीभृत ठरल्यास, त्यानंत वादी तुम्हाला निकालासाठी समन्स पाठवतील ज्याच्य सुनावणीच्या वेळी तुम्ही माननीय न्यायालयाकडेदाव्याचा बचाव

ऋण्यासाठी परवानगी मागण्यास पात्र असाल. प्रतिज्ञापत्राद्वारे आपण माननीय न्यायालयाचे समाधा केल्यास प्रतिवाद करण्याची परवानगी मिळू शकते अन्यथा गुणवत्तेवर दाव्याचा बचाव आहे किंवा आपल्याला दाव्याचा -बचाव करण्याची परवानगी दिली जावी हे वाजवी आहे आज दिनांकीत २९ ऑक्टोबर २०२४

> निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई मे. व्ही.बी. तिवारी ऑण्ड कंपनी फिर्यादींचे वकील मोबा.८९७६१४३१३०

PUBLIC NOTICE Before The Motor Accidents Claims Tribunal, At Dhule

Exh No. 25/D M.A.C.P.NO 596/2021 Maharashtra State Road Transport Corporation Through Divisional Controller Division Office, Dhule. (Maharashtra)

2) Shyam Narayansing Jamidar Age-Adult, Occu Tata Sumo Owner R/o. Plot No. B-101. Sport Line CHS, Plot No. 9 Sector-1 Kalamboli Dist. Raigad (Maharashtra) -Respondant Whereas the application has been made by the applicant claiming compensation u/s 166 of M.V.ACT 1988 in respect of an accident of the same specified in petition against respondent No 1 to 3, including you No 2 the Owner of offending vehicle. You deliberately time to time Avoid service of the Notice intentionally. Therefore you are informed by this legal public Notice that you Respondent No. 2 yourself or through advocate without fail shall Remain present before Motor Accidents Claims Tribunal, Dhule Dist Dhule (Maharashtra) in the Court of Honble D.J. No. 6 on 05/12/2024 at about 11:00 a.m. If you fail on to appear on this date the tribunal will proceed exparte against you on the presumption that you have no any contention to make against the award of compensation.Given under my nand and seal of the tribunal this Day 09/10/2024

Jr. Clerk Stamp Motor accident claims
Dist.Court Dhule TribunalDhule, Dist.Dhule (Maha.)

सुचना स्वर्गीय सौ. अरुणा शरद शाह ,जॉयविले विरार क्रेर को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. पत्ताः स्टीफन मिनेझिस मार्ग , समोर. क्राइस्ट द किंग चर्च बोलिंज, विरार पश्चिम,ता.वसई.जि.पालघर -४०१३०३ हे सोसायटीच्या सदस्या आहेत आणि जॉयविले विरार क्रेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ् सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांव १९१०,चे धारक असून यांचे ०१.०७.२०२२ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सद शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिद्धीपासून १५ (पंधरा) तारखेपासून सोसायटीच्या भांडवल/मय सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणासार्ट त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा, आक्षेपांच्या पुष्ट्यश अशी कागदपत्रे आणि अन्य पुराच्या प्रतिसह मागवण्यात येत आहेत.वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत.तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधी दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्य उस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्य र्नोदणीकृत उपविधीची प्रत दावेदर/आक्षेपकाद्वार निरीक्षणाकरीता सोसायटीच्या कार्यालयात सद सूचना प्रसिद्धीच्या तारखोपासून कालावर्ध नाप्तीच्या तारखेपर्यन्त उपलब्ध आहेत.

> अध्यक्ष/सचिव जॉयविले विरार पिनॅकल को. ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकरिता ठिकाणः विरार (प.)

जाहीर सूचना

ठिकाण: मुंबई

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्री नब्दुल रझ्झाक शेख हे दुकान क्र.१८, तळमजला, ब वेंग, इंद्रा नगर गणीबान काँहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत ६० फीट रोड, धारावी, मुंबई-४०००१७ येथील जागेचे गालक आहेत.

दिनांक: २८ ऑक्टोबर, २०२४

मुळत: दिनांक १०.०४.२००१ रोजीचे ताबा/वाटपपत्राद्वाे . लोब बिल्डर्स आणि इंद्रा नगर गणीबान कोहौसोलि यांनी सदर दुकान फातिमा बी शेक अहमद यांना वाटप केले होते. तद्नंतर दिनांक १९.०१.२०२३ रोजीच्या हस्तांतर आदेशाद्वारे एसआरएने सदर दुकान श्री. अब्दुल झ्झाक शेख यांच्याकडे फातिमा बी शेक अहमद आणि श्री. अब्दल रझ्झाक शेख यांच्या दरम्यान झालेल दिनांक १२ँ.०१.१९९४ रोजीच्या करारनामाच्या आधाराव हस्तांतर केले. येथे नोंद असावी की, ग्लोब बिल्डस आणि इंद्रा नगर गणीबान कोहौसोलि. यांच्याद्वारे वितरीत दिनांक १०.०४.२००१ रोजीचे मुळ ताबा/वाटपपत्र आणि फातिमा बी शेक अहमद आणि श्री. अब्दल रझ्झाव शेख यांच्या दरम्यान झालेला दिनांक १२.०१.१९९४ रोजीचा मुळ करारनामा हरवले आहे. दस्तावेज हरवले संदर्भात आमचे अशिलांनी लापता नोंद क्र.१२९५५३ २०२४ अंतर्गत एफआयआर नोंद केली. सदर जाही सचनेमार्फत आमच्या अशिलांनी सचित केले आहे की . पदर दस्तावेज व अन्य नोंदीमध्ये सदर दुकान चुकीने र-विंगचा भाग म्हणून नमुद केले आहे. तथापि मान्य नकाशानुसार सदर दुकान बी-विंगमध्ये आहे.

जर कोण व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे सदर मालमत्तेबाबन विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकीहक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे काही अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१**४ **(चौदा) दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती, . मंस्था/बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दावा/आक्षेपांच्य पंदर्भाशिवाय मालमत्तेसह व्यवहार करण्यास आमर्च अशील मुक्त असतील.

शुक्ला शिवम एस.

जाहीर सूचना येथे सुचना देण्यात येत आहे की, श्रीमती

मॅग्डालेना चिरिजास कोलासो या जमीन क्षेत्रफळ १-६३-२२ एचआर चौ.मी., सर्व्हे क्र.७६ हिस्सा क्र.१०, गाव भुईगाव बुद्रुक, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेच्या मालक असून त्यांनी सदर जमीन माझे अशील श्री. रामनाथ झुरी प्रजापती, श्री. सुभाष कुमार व श्री. अमर किशोर माहतो यांच्याकडे विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव

विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, करारनामा, हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक्क, आदेश न्याय किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजूर हुकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** बी/१०६, १ला मजला, सईद मंझिल कोहौसोलि., पंडित दिनदयाळ नगर, बेसिन कॅथलिक बँक लिमिटेड समोर, माणिकपूर, वसई (प.), जिल्हा पालघर-४०१२०२ येथे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत आणि सदर जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया माझे अशील करतील.

वसई, आज दिनांकीत २९ ऑक्टोबर, २०२४ सही/ डेविड एस. डाबरे वकील उच्च न्यायालय, मुंबई

Date: 29/10/20

(शिक्का)